

Empire Industries Limited

August 6, 2024

To, The Manager, **BSE Limited** Listing Compliances P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai – 400001

Re Company Scrip Code: 509525

Sub Intimation of newspaper publication of the extract of Unaudited Financial

Results (Standalone) for the quarter ended June 30, 2024

Dear Sir / Madam,

We are submitting herewith, the copy of newspaper cuttings with respect to extract of Unaudited Financial Results (Standalone) for the quarter ended June 30, 2024, published on **Tuesday, August 6, 2024**, in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- 1. Navshakti (Marathi)
- 2. Free Press Journal (English)

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For EMPIRE INDUSTRIES LIMITED

S. C. NANDA
Director Finance & Company Secretary

ACS: 13703

Encl.: As Above

CIN: L17120MH1900PLC000176

Regd. Office: Empire Complex, 414, Senapati Bapat Marg,
Lower Parel, Mumbai 400 013, India.

Tel.: 66555453 • Fax : 24939143

E-mail: email@empiresecretarial.com • Web: www.empiremumbai.com

• Empire Machine Tools • Vitrum Glass • Empire Industrial Equipment

- Empire Vending (GRABBIT) Empire Foods The Empire Business Centre
- Empire Industrial Centrum

MILGREY FINANCE AND INVESTMENTS LIMITED (CIN: L67120MH1983PLC030316) Reg. Office: 31, Whispering Palms Shopping Center, Lokhandwala, Kandivali (East), Mumbai - 400 101

Phone: 022 - 29651621 • Website: www.milgrey.in • E-mail: milgreyfinance@gmail.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	(Amount in Lakhs except EP				
		Quarter ende			
Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
	30-06-2024	31-03-2024	30-06-2023		
Total income from operations	22.49	31.29	-		
Net Profit/ (Loss) for the period (before Tax,	21.54	18.53	(10.85)		
Exceptional and/or Extraordinary items)					
Net Profit / (Loss) for the period before tax	21.54	18.53	(10.85)		
(after Exceptional and/or Extraordinary items)					
Net Profit / (Loss) for the period before tax	21.54	18.53	(10.85)		
(after Exceptional and/or Extraordinary items)					
Total Comprehensive Income for the period	21.54	18.53	(10.85)		
for the period [comprising profit/ (loss) for the					
period after tax and share in in profit/(loss) of					
joint venture and other comprehensive income					
(after tax)]					
Paid-up equity share capital (face value of	2,154.125	2,154.125	199.00		
Re 10/- per share,fully paid up)					
Earning Per Share					
(For continuing operations)					
(a) Basic	0.100	0.086	(0.545)		
(b) Diluted	0.100	0.162	(0.545)		

Quarter ended 30th June 2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Flanancial Results for the Quarter ended 30th June 2024 is available on the website of the Stock Exchange, and on the website of the Company.

2. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2016, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ['the Act'] read with relevant rules issued thereunder.

For Milgrey Finance and Investments Limited For Milgrey Finance and Investments Limited

Place: Mumbai

BUILDING EXCELLENCE

Date: 02.08.2024

Abhay Gupta DIN: 02294699 Director

नो. कार्या : मॉल ऑफीस, ॥ मजला, वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लि. चा मेट्रो जंक्शन मॉल

सीआयएनः एल९९९९एमएच१९४५पीएलसी००४५८१ वेबसाईट : www.hawconidia.ii

	, ,,,	`	(रू. लाखात)
३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी उ तपशिल		बत्ताय निष्कषाचे । तिमाही	ाववरण संपलेले वर्ष
	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५९.२६	१२९.०७	५४१.२५
कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	१०६.५३	८१.४३	३०१.८५
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१०६.५३	८१.४३	३०१.८५
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	११४.२०	'५४.७३	२५७.८३
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) धरून)	१२०.४९	४८.५०	२७१.१२
समभाग भांडवल	६७.९५	६७.९५	६७.९५
मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	-	-	
प्रति समभाग प्राप्ती/प्रत्येकी रू. १०/- चे) (अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी) मूलभूत आणि सौम्यिकृत	१६.८१	८.०५	३७.९५

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईट www.bseindia.com वर आणि

The spirit of Mumbai

Rustomjee **Keystone Realtors Limited** KEYSTONE

CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office: -702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai -400 069. Website: www.rustomiee.com

	Statement of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024							
	(INR in Lakh, except otherwise s							
			Quarter ended		Year Ended			
Sr. No.	Particulars	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited (refer note 3)	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited			
1	Total Income from Operations	43,720	82,615	28,282	227,563			
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax	3,904	4,436	6,628	11,553			
3	Profit for the quarter/ year	2,565	3,047	4,651	11,103			
4	Total Comprehensive Income for the quarter [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,553	2,956	4,650	11,008			
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,601	11,389	11,388	11,389			
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)				ĺ			
	(a) Basic (in INR)	2.16	2.69	4.12	9.85			
	(b) Diluted (in INR)	2.15	2.68	4.12	9.82			

Notes to the Unaudited Consolidated Financials Results

- The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 05, 2024.
- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules
- The figures of the quarter ended March 31, 2024 are balancing figure between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial year.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable
- The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively
- The net proceeds (net off issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity.

The Company has utilised net proceed of INR 20,930 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP and unutilized amount is lying in bank accounts

> For and on behalf of the Board sd/

Boman Irani Chairman & Managing Director DIN: 00057453

Public Notice
Notice is hereby given to public at large that my clients Mrs. Kamladevi Kesari Pratap Singh D/o Ram Janak Singh, Mr. Sant Bakhsh Singh husband of late Smt. Samladevi D/o Mr. Ram Janak Singh and Mr. Tarkeshwar Hawaldar Singh husband of late Smt. Vimladevi D/o Mr. Ram Janak Singh all smb. Aligha inhabitats and Singh all ser adult Indian inhabitats and

Singh all are adult, Indian inhabitants and presently residing at Flat No-14, Kavari Building, D-Wing, 3rd Floor, Bangor Nagar, Goregaon (W), Mumbai-400104who are

the Owners and authorised representative, legal heirs and representative of late Mr. Ram Janak Singh who is the original occupier/owner of scheduled property and

described in the scheduled hereunde

Take notice that the authorised

representative of legal heirs and representative of late Mr. Ram Janak Singh

who is the original owner of the scheduler

property written hereunder authorised frie through their constitute attorney Mr. Niyaz Ahemad Hanware to issue paper notice for not to execute any types of documents (Sale, Purchase and Development) related o the scheduled property because the title

of the scheduled property is with my clien

and presently dispute is pending before the

on ble Court therefore and have instructe

e to issue this notice in respect of the

scheduled hereunder written.
Take further notice that my clients

inform me without any coercion or any undue influence being in sound mind and

having disposing capacity do hereby inform to issue public at large that they revoke all

Jabbar Shaikh. My client hereby given to public at large

that some fraudulent person and entity trying to show that they are the

ner/power holder of the scheduled

property and trying dispose my client's Troperty.
The above-mentioned person or any other person/s (except my clients and their newly appointed authorised attorney Mr. Niyaz Ahemad Hanware) has/have nothing

o do and has/have no authority in respect

the scheduled property mention hereunde in scheduled. Public are hereby cautioned

arned not to be involved with and/o indulge in any transaction, contract, agreement, deed, thing or matter with any person/s except Mr. Niyaz Ahemad Hanware in respect of the scheduled

property mention hereunder in scheduled. I have already initiated legal, criminal and civil proceedings against the said fraud

person; any person/s dealing with him/the

n respect of the scheduled property will be

doing so at his own risk, cost, consequences; and we will not be responsible for the same in any manner in future for his/their loss and damages.

Scheduled of Property
All the piece and parcel of land along with structure standing thereon known as "Ram Janak Singh Compound" bearing Survey No-41 (Part), Hissa No-1 (B), C.T.S.

No-444 4441 444(2) and 445

No-444, 444/1, 444/2 and 445 admeasuring 12451.06 Sq. Mtrs at Village Oshiwara, Taluka-Andheri, in Mumba

Suburban District in Mumbai city situated a

Oshiwara, off S.V. Road, Jogeshwari (W

urmaa: y East : By S.V. Road y West : By Relief Road y North : By C.T.S. No-446-C/2 & 448-C/3 y South : By South C.T.S No.436, 435 &

Dated this 6th day of August 2024

so at his own risk, cost

their former execution. Power of Attorne Special Power of Attorney any other disposition and/or writings if any hereto including Special Power of Attorney infavour of Mr. Sannan Shaikh S/o Mr.

Public Notice

Place: - Mumbai Date

दिनांक : ०६-०८-२०२४

t	ed : August 5	5, 2024					
_							
	कर्ज खाते क.	कर्जदार/ सह- कर्जदार, कायदेशीर	मागणी सूचनेनुसार रक्रम	राखीव किंमत	इसारा रक्रम	कब्जाचा प्रकार	

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सह- कर्जदार, कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधी/ हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	राखीव किंमत	इसारा रक्कम	कब्जाचा प्रकार
२५	९८७०५११	श्री. निखिल जे भियुंगडे सौ. सुजाता जानू भियुंगडे	ह. ९,०१,२९८/ – (रुपये नऊ लाख एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मात्र) २२-०८-२०१९	रु. ८,९१,०००/- (रुपये आठ लाख एक्याण्णव हजार मात्र)	रु. ८९,१००/- (रुपये एकोणनव्वद हजार एकशे मात्र)	प्रत्यक्ष

स्थावर मिळकतीचे वर्णन: परिशिष्ट ए: मौजे वाराई तर्फे, अनुक्रमे मोजमापित २३.८८ चौ.मीटर्स (समतुल्य २५७ चौ.फू.) मंजूर लेआऊटचा खालील नम्द सर्व्हें क्रमांक उप प्रबंधक कर्जतच्या हद्दीत आणि नोंदणीकृत उप जिल्हा, तालूका कर्जत, जि. रायगडच्या हद्दीत एक्झर्बिया वाराई नावे ज्ञात प्रोजेक्ट स्थित जमीन आणि मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग परिशिष्ट बी:

वरील नमूद पहिले परिशिष्ट मध्ये अधिक तपशिलवार वर्णन जमीनीवर बांधलेले एक्झर्बिया वाराई नावे ज्ञात सदर कॉम्प्लेक्सच्या ए६ इमारतीमध्ये ६ व्या मजल्यावर स्थित रहिवासीत फ्लॅट मोजमापित २३.८८ चौ.मीटर्स (समतुल्य २५७ चौ.फू.) चटई क्षेत्र धारक क्र. ६०४. सदर इमारतीच्या मंजूर फ्लोअर प्लॅन वर लाल शाईने वर्णन केलेला फ्लॅट

ı	२६	९९८२३५१	श्री. राजेश जाधव	रु. ११,९०,७७०/- (रुपये अकरा	₹.	₹.	प्रत्यक्ष	
ı			सौ. शांतना राजेश	लाख नव्वद हजार सातशे सत्तर मात्र)	9,90,000/-	99,000/-		
ı			जाधव		(रुपये नऊ लाख	(रुपये नव्याण्णव		
ı				१७-०१-२०२३	नव्वद हजार मात्र)	हजार मात्र)		
1								

स्<mark>थावर मिळकतीचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र. ८१२, मोजमापित क्षेत्र ३०.९४ चौ.मीटर्स (समतुल्य ३३३ चौ.फू.) चटई क्षेत्र, ८ वा मजला, इमारत क्र. के६, एक्झर्बिया वर्स्ड (वर्स्ड तर्फे वारेडी सर्व्हें क्र. ६/२, ६/२, ६/२, ९/२, १०/२ए/१, १०/४ए/२, १०/६, १२/१ए/१, १२/६ए, १२/५ आणि १०/०९), गाव वरई तालूका कर्जत, जि. रायगड ४१०१०१

लिलावात सर्वसामान्य जनतेला व्यक्तिशः त्यांची बोली सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. कर्जदार/ सह-कर्जदार यांना याद्वारे सदर सूचनेच्या प्रकाशानाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत पुढील व्याजासह संपूर्ण थकबाकीचा भरणा करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे, कसूर केल्यास स्थावर मिळकतीची विक्री परिशिष्टानसार करण्यात येईल. प्राधिकत अधिकाऱ्यांकडे वरील सदर थकबाकी. व्याज आणि खर्च (विक्रीच्या खर्चासह) जमा केल्यास किंवा असे थकीत कर्ज, व्याज आणि खर्च जमा केल्याचा समाधानकारक प्रावा त्यांना दिल्यास ई लिलाव थांबविण्यात येईल. सदर विक्रीशी संबंधित कोणतेही काम करणारे अधिकारी किंवा अन्य व्यक्तींना विक्रीमध्ये सहभागी होता येणार नाही. तथापि ते विकलेल्या स्थावर मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रस्ताव निविदा आण् शकतात

विक्री सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि खालील पुढील अटींच्या अधीन राहील :

टीप: ई-लिलाव प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २२-०८-२०२४ **रोजी द.** २.०० ते द. ३.०० दरम्यान पोर्टल https://bankauctions.in/ मार्फत करण्यात येईल.

१. येथील परिशिष्टात विनिर्दिष्ट मिळकतीचे तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले आहेत, परंतु निम्नस्वाक्षरीकार . सदर उद्घोषणेमधील कोणतीही चूक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. बोली रक्कम किंवा बोलीदारासह कोणताही वाद उद्भवल्यास संचाची तारण धनकोंच्या निर्देशांच्या अधिन लिलावात पुन्हा विक्री करण्यात येईल. २. स्थावर मिळकत राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. ३. बोली वाढविण्याची रक्कम रु. १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) राहील. ४. मिळकतीच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली शाखा पत्त्यावर देय ''टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात इसारा रकमेसह परिपूर्ण असाव्यात. एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस द्वारे इअर चा भरणा करण्याकरीता, कृपया प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अयशस्वी बोलीदारांना डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर परत करण्यात येईल. ५. उच्चतम बोलीदारांना संचाचे खरेदीदार म्हणून घोषित करण्यात येईल मात्र तो/ती बोलीसाठी कायद्याने पात्र असावेत आणि पढे त्यांची बोली रक्कम राखीव किंमतीपेक्षा कमी नसावी. जेव्हा प्रस्ताव किंमत स्पष्टपणे अपूरी असेल आणि तसे करणे अनुचित असेल त्यावेळी उच्चतम बोली स्वीकारण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे स्वेच्छा निर्देश असतील. ६. नोंद्विलेल्या कारणासाठी विक्री तहकूब/खंडित करण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे स्वेच्छा निर्देश राहतील. ७. मिळकतीचे निरीक्षण **१३-०८-२०२४ रोजी स. ११.०० ते सायं**. ५.०० **दरम्यान** करता येईल. ८. खरेदीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने त्वरित म्हणजेच अशा घोषणेनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे २४ तासात . खरेदी किंमतीच्या पंचवीस टक्के रक्कम ज्यामध्ये इअर रक्कम समाविष्ट जमा करणे आवश्यक आहे. जमा करण्यास कसूरवार ठरल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव/खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. **९.** वरील सदरनुसार सुरुवातीची रक्कम जमा केल्यानंतर खरेदी किंमतीच्या उर्वरित रक्कम मिळकतीची विक्री निश्चिती तारखेपासून १५ दिवसांत किंवा पूर्वी किंवा १५ दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असल्यास १५ व्या दिवसानंतर पुढील पहिल्या कामकाजाच्या दिवशी खरेदीदाराने जमा करणे आवश्यक आहे. १०. वरील कालावधीत प्रदानात ुड कसूर केल्यास नवीन लिलाव ∕ खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. **टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.** कडे जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदारास मिळकतीवरील सर्व दावे त्यागावे लागतील. **११. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.** ला ज्ञात कोणत्याही बोजाचा तपशील ज्यासाठी मिळकत बांधील आहे; उपरोक्त नमुद मिळकत तपशीलानुसार. दावे, काही असल्यास, मिळकतीसाठी पुढे आलेले आणि इतर कोणताही ज्ञात तपशील, प्रकार आणि मूल्यः; उपरोक्त नमुद मिळकत तपशीलानुसार. इच्छुके बोलीदानांना सल्ला दिला जातो की, त्यांनी मिळकत कर, विद्युत आदीच्या उद्भवणाऱ्या संविदात्मक दायित्व समाविष्ट मिळकतीवरील भारासंबंधित चौकशी स्वतः स्वतंत्रपणे करावी १२. इतर कोणताही तपशिल आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेकरिता संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ४क्लोजर, ब्लॉक क्र. ६०५ए, ६वा मजला, मैत्रीवनम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, अमीरपेट, हैदराबाद- ५०००३८ द्वारा त्यांचे समन्वयक श्री. अरिजीत कुमार दास, ८१४२०००७२५, ८१४२००००६६, ८१४२००००६२ ईमेल:– arijit@bankauctions.in ईमेल:– info@bankauctions.in किंवा मनिष बन्साल, ईमेल आयडी Manish.Bansal@tatacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. ८५८८९८३६९६ यांना संपर्क करू शकतात. कृपया तुमची शंका व्हॉट्सॲप क्रमांक – ९९९९०७८६६९ यांना संपर्क करू शकतात. १३. उच्चत्तम घोषीत बोली रक्कमेवर उच्चत्तम बोलीद्वारे १% टीडीएस प्रयोज्य आणि देय आहे. सदर देय मालक/ कर्जदारांच्या पॅन मध्ये उच्चत्तम बोलीदारांद्वारे जमा करणे आवश्यक आहे आणि चलनची प्रत आमच्या कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. १४. कृपया वरील तपशिलाकरिता तारण धनकोंची वेबसाईट https://surl.li/ltgckw येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. १५. कृपया सदर लिंक https://www.tatacapital.com/propertydisposal.html ला सद्धा भेट द्या.

कृपया टीप: टीसीएचएफएल ही सदर मिळकतीच्या विक्री/लिलाव करिता नमूद भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही ब्रोकर/एजंट शी जोडलेली नाही. . इच्छुक पक्षकारांनी सदर बाबतीतील सर्व शंका आणि चौकशी करिता निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

> सही/- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि

हार्डकॅसल अँड वाऊड मॅन्यु कं. लि.

नितवली बाग, कल्याण-४२१ ३०६ नेतिवली बाग, कल्याण-४२१ ३०६ दू.क्र.: ०२२-२२८३७६५८-६२, ई-मेल आयडी : ho@hawcondia.com

is now 96 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाचा विभागीय घटक

(ॲड. एन. बी. गुजर)

सही/

जाहीर नोटीस

तमाम जनतेस ह्यादारे कलविण्यात येते की

गव मौजे शिरसाट ता वसर्ट जि पालह

येथील, सर्वे नं. ४६, हिस्सा नं. अ/२/१, क्षेत्र

८.००.०० आर.चौ.मी.. आकार रू. १०२९.० पै., हि जमीन मिळकत श्री. सुमित विजय अग्रवाल ह्यांच्या मालको व कब्जेवहीवाटीची असन तशी

नोंद सरकार दफ्तरी ७/१२ उत्ताऱ्यावर आहे

सदर जिमन मिळकतीत बांधकाम परवानग

मिळण्याकरीता श्री समित विजय अग्रवाल हयांन

वसई विरार शहर महानगरपालिका हयांच्य कार्यालयात अर्ज करणे आहे व सदर जमी

मेळकतीच्या मालकीबाबत व कब्जा वहीवाट

बाबत, कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरक

असल्यास, अथवा सदर जमिनीवर किंवा तिच्य

एखादया भागात विक्री. अदलाबदल. गहाणखत

कुळारग, बक्षीस, दावा, वारसा, ताबा, इजमेंटच्य

अन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्या

१४ (चौटा) टिक्सांचे आत योग्य त्या कागटपत्रांस

यत्ता "शिवनेर", झेंडाबाजार, वसई (प), त

वसई, जि. पालघर, ४०१ २०१ येथे नोंदवावी

अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच

हक्क, हरकत नाही अथवा असल्यास त

तयमचा सोडन दिला आहे व सदर जिम

मिळकताीवर श्री. सुमित विजय अग्रवाल हयांर्च

मालको व कब्जा वहीवाट निर्विवाद आहे असे

समजण्यात येईल व त्या बाबतचे प्रमाणपत्र त्यांच्य

नावे देण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी

तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून

वृत्तपत्र प्रसिध्दी

सर्व सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता जे म्हाडा/सार्वजनिक बांधकाम विभाग/एमसीजीएम/एमएमआरडीए किंवा इतर शासकीय/निमशासकीय संस्थेच्या अंतर्गत नेंदणीकृत असतील. त्यांनी वैध दस्ताऐवजांची छायांकित प्रत म्हणजे वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध्य जॉब कार्ड, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (असल्यास) इत्यादी. खालील दिलेल्या पत्त्यावर कामाचे ७ दिवसांत सादर करण्याचे अवाहन करण्यात येत

आहे. कार्यकारी अभियंता पत्ताः विद्युत विभाग/मुंबई मंडळ खोली क्र. ३६८, दुसरा मजला गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

दिनांक: पासून ०६/०८/२०२४ ते १४/०८/२०२४

वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

CPRO/A/561

Follow us: @mhadaofficial **60000**

कार्यकारी अभियंता विद्युत विभाग/मुंबई मंडळ

सही/-

म्हाडा

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल१९१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

३०.०६.२०२४ 32.03.2023 ३०.०६.२०२३ 32.03.202 (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १४,९६६.७६ ६३,०७९.१ १५,४७३.४ १५,७०५.५ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंव 9.056.56 १,५२६.७३ ८१२.४७ 8.488.8 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव १,०६८.६८ १,५२६.७२ ८१२.४७ ४,५६६.६ भनन्यसाधारण बाबींनंतर कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा १,२६०.४० 986.80 ६१२.४७ 3,000.3 अनन्यसाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) ५७२.९३ ३,१८०.५ ८३८.६८ 488.68 नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) €00.0 €00.0 प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी) मूलभूत सौम्यिकृत २१.०१ १६.१४ १०.२१ **६**१.६७

** अवार्षिक टिपा :

- ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुर केले.
- करनाच्या स्वरात्य करान्या पुरास्त्र है विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टैंडर्डस) रूल्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमा अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती व धोरणांनुसार बनवले आहे.
- कंपनीज (अकाऊंटिंग स्टेंडर्डस्) रूट्स अंतर्गत अधिसूचित अकाऊंटिंग स्टेंडर्ड –१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' ला अनुसरून विभाग निष्कर्ष बनविले आहेत. चाल् कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गटित/पुनर्रचित केली आहे.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गेत ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे आणि अर्हता नसलेले मत व्यक्त केले आहे.

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी एस. सी. मल्होत्रा दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२४ अध्यक्ष (डीआयएन : ०००२६७०४)

SPENTA INTERNATIONAL LIMITED CIN No: L28129MH1986PLC040482

Regd Office: Plot # 13-16, Dewan Insudtrial Estate, Village Navali, Palghar (West) -401104 lited Einancial Posults for the Quarter

SI. No.	Particulars	-	Quarter Ende	,	Rs, In Lakh Year ended
NO.		30.06.2024 31.03.2024 30.06.2023		31.03.202	
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income From Operation	1064.82	946.51	998.09	3645.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-11.11	71.17	-23.80	145.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-11.11	71.17	-23.80	145.9
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-7.51	47.76	-21.64	110.1
5	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive income (after tax)]	-6.75	40.49	-22.14	101.3
6	Equity Share Capital	276.43	276.43	276.43	276.4
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	•	-	-	2532.4
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-0.27	1.73	-0.78	3.9
Ī	(a) Basic	-0.27	1.73	-0.78	3.9
ı	(b) Diluted	-0.27	1.73	-0.78	3.9

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results of the Company and Board of Directors has approved the above financial results and its release at their meeting held on 05th August, 2024. The Statutory Auditors of the Company has carried out a Limited Review Report of the aforesaid results, filed with the Stock Exchange. This full format of the Quarterly inancial Results are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and or e Company's website www.spentasocks.com For Spenta International Limited

Danny F. Hansotia Managing Director and CFO (DIN: 00203497) Date: 05.08.2024 Place: Palghar

हिंदुस्तान हार्डी लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: प्लॉट क्र. सी-१२, एम.आय.डी.सी. एरिया, अंबड, नाशिक-४२२०१०.

वेबसाईट : www.hhardys.com, ई-मेल आयडी - info@hhardys.com, सीआयएन: एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ संपर्क - दू. ०२५३-२३८२११८, टेलिफॅक्स : ९१-०२५३-२३८२५२८.

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (₹ लाखांत, ईपीएस सोडून)

अलिप्त निष्कर्षः

	तपशील	चालू वर्षामध्ये	मागील वर्षामधील	मागील वर्षामधील	संपलेले
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	वर्ष
		रोजीप्रमाणे	रोजीप्रमाणे	रोजीप्रमाणे	रोजीप्रमाणे
		३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
?	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६५७.२९	१८०९.३०	१६५१.०६	६८१४.००
?	करपश्चात सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (+)/(तोटा) (-)	७९.३६	१२६.६९	१६१.०७	४८६.९
3	एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)-निव्वळ	3.93	3.9८	१४.९५	28.6
8	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१४९.८५	१४९.८५	१४९.८५	989.6
4	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	_	_	-	२,१७९.५
ξ	समभाग प्राप्ती (ईपीएस) (अनन्यसाधारण बाबींपूर्व)				
	(प्रत्येकी रु. १०/ - चे - अवार्षिकीकृत) :	4.30	८.४५	१०.७५	३२. ५
	(ए) मुलभूत				
	(बी) सौम्यिकृत				
9	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपश्चात)				
	(प्रत्येकी रु. १०/ - चे) - अवार्षिकीकृत	4.30	८.४५	१०.७५	37.40
	(ए) मुलभूत				
	(बी) सौम्यिकृत				

वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या ०५.०८.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत ते मंजूर केले.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशावरून हिंदुस्तान हार्डी लिमिटेड साठी सौ. देवकी सरन

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२४

ठिकाण: नाशिक

कार्यकारी संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०६५०४६५३



पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन : एल२९२५३एमएच२००९पीएलसी१९३३५२)

नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय: डी-१९२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, नेरुळ, नवी मुंबई - ४०० ७०६, महाराष्ट्र, भारत द्र : +९१ २२ ६९१९ ९९९९, वेबसाईट : www.parasdefence.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

	तपशील		अवि	लप्त		एकत्रित			
		संपलेली तिमाही		1	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३० जून, २०२४	३१ मार्च, २०२४	. 67	३१ मार्च, २०२४				
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,९०८	७,१२७	४,५७०	२४,१७७	८,४१५	८,५१७	४,९२६	२६,१७७
7	कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	२,१२५	१,२५३	८१७	४,४६१	१,९५०	१,२११	७८३	४,०४७
ş	कालावधी/वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	२,१२५	१,२५३	८१७	४,४६१	१,९५०	१,२११	७८३	४,०४७
8	कालावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	१,५८७	१,०३२	६२०	३,४२२	१,४११	९६०	५८१	३,००३
ч	कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी/ वर्षासाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)**	१,५७८	१,०००	६१९	३,३८६	१,४०२	९२९	५८०	२,९६९
ξ	समभाग भांडवल	3,900	3,900	३,९००	३,९००	3,900	३,९००	३,९००	३,९००
G	इतर इक्विटी (लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव				·		-		-
	वगळून)				३६,५८२				३६,३७९
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)								
	ए) मुलभूत (अवार्षिक)*	४.०७*		१.५९*	८.७७	३.८१*	२.५६*	१.५४ *	८.२२
	बी) सौम्यिकृत (अवार्षिक)*	४.०७ *	२.६५*	१.५९*	୧.୭୭	₹.८१*	२.५६*	१.५४*	८.२२

* अवार्षिक

**अनियंत्रक व्याजाचा हिस्सा धरून

ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.parasdefence.com) वर उपलब्ध आहे.

बी) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजुर केले.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड च्या संचालक मंडळाचवतीने आणि करिता सही/-मुंजल शरद पवार

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०१०८०८६३ र

Anil D Patil & Associate Advocate High Cour B-25, Ashoka Super Market S.V.Road Goregaon (w), Mumbai -400104 ठिकाण : नवी मुंबई

दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२४

शुद्धि-पत्र

इस कार्यालय द्वारा आमंत्रित ई-निविदा संख्या -03/2024-25/RWD/GARHWA दिनाक- 27.07.2024 जिसे विभिन्न समाचार पत्रों में PR No. 331036 द्वारा प्रकाशित किया गया था, में आंशिक संशोधत किया जाता है जो इस प्रकार है –

- ई–निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय 16.08.2024 अपराहन 5:00 बजे के स्थान पर 28.08.2024 अपराहन 5:00 बजे तक पढा जाय।
- निविदा खोलने की तिथि एवं समय 18.08.2024 पूर्वाह्न 11:30 बजे के स्थान पर 30.08.2024 पूर्वाहन 11:30 बजे पढ़ा

कार्यपालक अभियंता

ग्रामीण कार्य विभाग,

कार्य प्रमंडल, गढ़वा

निविदा की अन्य शर्तें यथावत् रहेंगी।

PR 331826 Rural Work Department (24-25)_D

PUBLIC NOTICE

Shri. Pravin Nanalal Shah. R/o.

Vanjarwadi, Tal. Karjat, Dist.

Raigad, is the owner-possessor

of the lands situated at Village

Vaijanath, Tal. Karjat, Dist Raigad bearing S.Nos. 47/2A/1

47/3A-7, 47/3A-8, 47/3A-2 and

47/3A-1. As Yudhishthir Kumar

Karla & Savita Yudhishthir Karla (Plot No. 74), Mukesh Tokarsi

Dand & Rajula Mukesh Dand (Plot No. 77), Vipunkumar

Devendra Gandhok & Mala Vipunkumar Gandhok (Plot No. 76A), H. Sinchu Chen & Helan H Chen (Plot No. 78 and 79), Rajiv Durgadas Sarin & Nira Rajiv

Sarin (Plot No. 73A) and Rajesh S. Sharma (Plot No. 75) committed encroachment in my

above mentioned lands, I had

filed Regular Civil Suit Nos 27/2005, 28/2005, 29/2005

30/2005, 31/2005 and 32/2005

respectively, in the Court of Civil Judge Junior Division Karjat

Since the Karjat Court had

dismissed my above mentioned

suits I have filed Regular Civil Appeal Nos. 14/2024, 19/2024

18/2024, 17/2024, 16/2024 and

15/2024, respectively, against

said Defendants/Respondents In all those proceedings it is my contention that said Defendants

Respondents have committed

encroachments in my above-

mentioned lands. Whereas, said

Defendants/ Respondents have

contended that the land purchased by them was in fact sold by me. That means they have admitted their possession in respect of the suit properties. Whether their possession is legal or illegal be depending upon the decisions which will be given by

the Courts. In short the so called

the land of the Defendants/

Respondents is pending litigation

therefore, nobody shall enter into

any contract, of whatsoever nature, for transfer of the land.

Any such transaction will liable

for legal action and it will be

barred by the provisions of the

Section 52 of the Transfer of Property Act, 1882. So also, any

such transaction will not be

binding on me. Which please

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client "The Walkeshwar Ruby

Societies Limited", owner of

the piece and parcel of land bearing C. S. No. 260

admeasuring 1582.80 sq.mts.,

lying and being at 100, Walkeshwar, Mumbai-400006

had appointed "Mantri Realty

Ltd." (formerly known as "Sunil Mantri Realty Ltd."/"Mantri

(Developer) for redevelopment of their society property under a Development Agreement dated 3rd May, 2006 (D.A). The said Developer having failed to take any steps under the said D.A. for many years, the Society resolved to terminate the said D.A. and notice thereof was published in the newspapers. It is learnt that the said Developer has defaulted in completing several other projects across the country and is presently facing liquidation proceedings before the Hon'ble Bombay High Court. Our client society in their general body meeting held on 03rd Sept.2023 resolved to ratify the termination of the said D.A. and the Power of attorney, and further resolved to terminate the Supplementary DA dated 5.7.2013 and also the Power of attorney issued to the said Developer. Accordingly, the said dated

Private

Co-operative

Ltd.")

3.5.2006

Kariat

Terrace

Reality

Date :- 06/08/2024

(Shri. Pravin Nanalal Shah)

Know all that I undersigned

GOVERNMENT OF GOA

O/o Secretary (Urban Development) **Government of Goa** Room No. 203, Secretariat, Porvorim, Goa-403521 Ph. No.: 0832 2419405/605

Email: secyga.goa@gov.in No: 1/RERA/Chairman & Members/2023/Pt.file/279 Dated: - 02/08/2024 **NOTIFICATION**

The detailed notification inviting applications from eligible persons for the post of Chairperson of the Goa Real Estate Regulatory Authority is posted on the Goa RERA website www.rera.goa.gov.in.

Interested persons may apply by 20.08.2024 till 5.00

By Order and in the name of the Governor of Goa Sd/-(Dr. Sanjay Goel, IAS)

Secretary (Urban Development) DI/ADVT/557/2024 Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene

NEW ERA ALKALOIDS & EXPORTS LIMITED

Regd. Off.: 408, Wallfort Ozone, Fafadih Chowk, Raipur-492001, CIN NO: L15143CT1991PLC006678

Statement of unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2024 (Rs. in Lakhs)

		Qua	rter Ended		Year ended
S NO.	Particulars	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
10.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income	29.70	6.78	6.33	39.38
2	Profit/Loss before exceptional items	(0.21)	5.22	4.87	33.17
	and tax				
3	Profit/Loss before tax (after extra ordinary items)	(0.21)	5.22	4.87	33.17
4	Profit/(loss) for the period	(0.21)	5.22	4.86	33.15
5	Total Comprehensive Income for the period	(0.21)	141.24	4.86	55.33
6	Paid-up Share Capital (par value Rs. 10/-	328.44	328.44	328.44	328.44
	each fully paid up)				
7	Reserve excluding Revaluation reserves				
	as per balance sheet of previous	-	-	-	-
	accounting year				
8	Earnings per equity share				
	(Par value Rs. 10 each)				
	i) Basic	(0.01)	4.30	0.15	1.01
	ii) Diluted	(0.01)	4.30	0.15	1.01

NOTES TO RESULTS:

The above is an extract of the detailed format of Annual Financial results filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website http://neweraltd.com/ as well as on the webiste of MSEI Limited.

Place: Raipur Date: 05,08,2024

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS SD/- Ravindra Pokharna, Managing Director

EMPIRE INDUSTRIES LIMITED CIN: L17120MH1900PLC000176

Registered Office: 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Ph: 022-66555453 • Email: investor_relations@empiremumbai.com • Website: www.empiremumbai.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

		QL	JARTER END	ED	YEAR ENDE
SI No.	Particulars	30.06.2024 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total income from operations	15,473.40	15,705.55	14,966.76	63,079.11
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,068.68	1,526.72	812.47	4,566.66
3.	Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,068.68	1,526.72	812.47	4,566.66
4.	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	968.68	1,260.40	612.47	3,700.34
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	838.68	572.93	514.81	3,180.52
6.	Equity Share Capital	600.00	600.00	600.00	600.00
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic	16.14	21.01	10.21	61.67
	Diluted	16.14	21.01	10.21	61.67

The Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committe

and approved by the Board of the Company in the meeting held on 5th August, 2024. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed

under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable The Segment result is prepared in accordance with the Accounting Standard-108 "Operating Segment" as notified in the Compan (Accounting Standard) Rules.

The figures for the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to conform current period's classification Statutory Auditors have conducted a limited review of the financial results for the guarter ended 30th June, 2024 under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 and have expressed an unqualified opinion

For EMPIRE INDUSTRIES LIMITED S. C. MALHOTRA Place: Mumbai Date: August 05, 2024 rman (DIN :00026704)

HINDUSTAN HARDY LIMITED

Regd. Office: Plot No. C-12, MIDC. Area, Ambad, Nashik - 422 010. www.hhardys.com, Email ID- info@hhardys.com, CIN- L29300MH1982PLC028498 Contact -Tel.-0253-2382118, TeleFax- 91-0253-2382528

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

	STANDALONE RESULTS :			[Rs. In La	ics except EPS]
		Quarter ended in	Quarter ended in	Quarter ended in	Year
		the Current Year	the Previous Year	the Previous Year	Ended
	PARTICULARS	As at	As at	As at	As at
		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	1657.29	1809.30	1651.06	6814.00
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary Activities after tax	79.36	126.69	161.07	486.93
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	3.73	3.18	14.95	21.83
4	Paid up equity share capital-(Face value of Rs. 10/-each)	149.85	149.85	149.85	149.85
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance	-	-	-	2,179.59
	sheet of previous accounting year.				
6	Earning Per Share (EPS) (before Extraordinary items)				
	(of Rs.10/-each -not annualised):	5.30	8.45	10.75	32.50
	(a) Basic				
	(b) Diluted				
7	Earning per share (after extraordinary items)				
	(of Rs.10/-each)-not annualised :	5.30	8.45	10.75	32.50
	(a) Basic				
	(b) diluted				

Note:

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 05-08-2024.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com)

> By Order of the Board For Hindustan Hardy Limited

Ms. Devaki Saran **Executive Director & CFO** DIN-06504653



Date: August 05, 2024

Place: Nashik

Rustomjee Keystone Realtors Limited (Formerly known as Keystone Realtors Private Limited)

CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office: -702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069.

Statement of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 (INR in Lakh, except otherwise stated)

Sr. No.			Quarter ended							
	Particulars	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited (refer note 3)	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited					
1	Total Income from Operations	43,720	82,615	28,282	227,563					
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax	3,904	4,436	6,628	11,553					
3	Profit for the quarter/ year	2,565	3,047	4,651	11,103					
4	Total Comprehensive Income for the quarter [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,553	2,956	4,650	11,008					
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,601	11,389	11,388	11,389					
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)									
	(a) Basic (in INR)	2.16	2.69	4.12	9.85					
	(b) Diluted (in INR)	2.15	2.68	4.12	9.82					
Notes to the Unaudited Consolidated Financials Results										

- The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 05, 2024.
- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules
- The figures of the quarter ended March 31, 2024 are balancing figure between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial year.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment
- The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively.

The net proceeds (net off issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity.

The Company has utilised net proceed of INR 20,930 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP and unutilized amount is lying in bank accounts

For and on behalf of the Board

Boman Irani Chairman & Managing Director DIN: 00057453

TRIBHOVANDAS BHIMJI ZAVERI LIMITED

CIN: L27205MH2007PLC172598

Registered office: 241/43, Zaveri Bazar, Mumbai - 400 002.

Tel. No.: + 91 22 4046 5000/01

Website Add.: www.tbztheoriginal.com. Email Id: investors@tbzoriginal.com



EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2024

(₹ In Lacs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Standalone Results				Consolidated Results			
		Quarter ended		Year Ended	Quarter ended			Year Ended	
		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	59,736.75	50,874.40	57,196.03	2,30,522.77	59,723.82	50,861.37	57,181.30	2,30,470.28
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,	2,481.58	1,511.95	1,518.84	7,117.76	2,339.54	1,522.81	1,515.32	7,158.63
	Exceptional and/or Extraordinary items)								
3	Net Profit / (Loss) for the period before tax	2,481.58	1,511.95	1,518.84	7,117.76	2,339.54	1,522.81	1,515.32	7,158.63
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
4	Net Profit / (Loss) for the period after tax	1,846.84	1,250.06	1,140.14	5,401.88	1,704.80	1,260.92	1,136.62	5,442.75
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
5	Total Comprehensive Income for the period	1,796.14	1,224.59	991.22	5,240.99	1,653.50	1,232.77	984.36	5,280.37
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other								
	Comprehensive Income (after tax)]	6,673.06	6,673.06	6,673.06	6,673.06	6,673.06	6,673.06	6,673.06	6,673.06
6	Equity Share Capital								
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	-	-	-	54,127.32	-	-	-	53,480.33
	Audited Balance Sheet of the previous year								
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and								
	discontinued operations)								
	(1) Basic	2.77	1.87	1.71	8.10	2.55	1.89	1.70	8.16
	(2) Diluted	2.77	1.87	1.71	8.10	2.55	1.89	1.70	8.16

Place: - Mumbai

Dated: August 5, 2024

The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter, the Board of Directors at its meeting held on 5th August, 2024 approved the same and its release.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.tbztheoriginal.com).

> By order of the Board For Tribhovandas Bhimji Zaveri Limited

Binaisha Zaveri Whole Time Director

or such other encumbrances from any third parties. Dated this 06th day of August,

their general body, without any

liability, lien, charge or mortgage

Supplementary DA dt. 5.7.2013 and the power of attorneys given thereunder, stand terminated. Public at large therefore, is hereby informed that our client society is now free to appoint any other developer and/or deal with the said property in any manner as they may decide in

2024 at Mumbai **AJAY LAW ASSOCIATES AJAY PANICKER**

Advocates Office No. 12-A, 1st Floor, Rajabahadur Mansion, 32-Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001 Email: ajay@ajaylaw.com/ ajaylawmumbai@gmail.com

Tel. 022-22617434, 46161016

Place: Mumbai Date: 5th August, 2024